

बृहन्मुंबई महानगरपालिका

घन कचरा व्यवस्थापन

क. उपअभियंता(घकव्य)

प्रचालन दिनांक

विषय - विभागीय स्तरावर प्रगत परिसर गट(ALM) यांची यादी
अद्ययावत करणेबाबत

- संदर्भ - 1) प्रगत परिसर गटाबाबतची मार्गदर्शक तत्वे
- 2) अति.आयुक्त (शहर) यांचे पत्रक क्र.प्र30/9873/घकव्य दि.31.7.12
- 3) अति.आयुक्त (शहर) यांचे परिपत्रक क्र.AMC/C/3729 दि.19.1.15
- 4) प्रअ(घकव्य)यांची परिपत्रक क्र.प्रअ/घकव्य/23374 दि.30.3.15

उपरोक्त विषयाबाबत सदरमिथ परिपत्रकात विभागवार प्रगत परिसर गट(ALM) अद्ययावत व सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उपरोक्तविषयाबाबत प्रत्येक विभागीय सहा.अभियंता(घकव्य) यांच्याकडून त्यांच्या विभागात कार्यरत व विभागीय स्तरावर नोंदणीकृत असलेल्या प्रगत परिसर गटाची(ALM) अद्ययावत तपशिलवार व त्यास देण्यात येणाऱ्या सुका कचरा वाहनाच्या सेवांची सोबत तपशिलवार यादी मागविण्यात आली होती. विभागीय सहा.अभियंता(घकव्य) यांनी सदर तपशिलवार यादी सादर करतवेळी प्रत्येक प्रगत परिसर गटाबाबत असलेल्या संपत्तितीबाबत शहानिशा न करता तशीच सादर केली. विभागाकडून प्राप्त झालेली यादी ही नगपा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली व त्या यादीबाबत विविध पातळीवरून प्रगत परिसर गटाच्या यादीतील त्रुटीबाबत विचारणा झाली. या सर्व प्रकारामुळे अति.आयुक्त (शहर) यांनी अत्यंत कडक शब्दात ताराजी व्यक्त केली असून नगपा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रगत परिसर गटाची यादी अद्ययावत करण्यास सुचित केले.

विभागीय सहा.अभियंता(घकव्य) यांनी उपरोक्तविषयाबाबत प्रसिध्द करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद देणेबाबत सूचना दिलेल्या प्रगत परिसर गटाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तात्काळ कार्यवाही करून विभागातील प्रगत परिसर गटाची अद्ययावत यादी सुयोग्य तपशिलासहित त्वरित सादर करावी.

प्रगत परिसर गटासाठी बनविण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचा व्यवस्थित अभ्यास करून त्याप्रमाणे विभागीय स्तरावर प्रगत परिसर गटाबाबतचा कार्यपुर्ती होत असल्याची खात्री करावी व प्रगत परिसर गट(ALM) कार्यरत नसतील तर कार्यरत करण्याबाबत विभागीय कनिष्ठ अवेक्षक, पर्यवेक्षक व सहा.मुख्य पर्यवेक्षक यांना मार्गदर्शक तत्वांनुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात व त्यांचा आढावा विभागीय सहा.अभियंता (घकव्य)यांनी त्यांच्या स्तरावर घेणे आवश्यक आहे.

उपरोक्त नमूद केलेल्या बाबीबाबत तातडीने कार्यवाही करून कार्यपुर्ती अहवाल व कार्यरत असलेल्या प्रगत परिसर गटाची तपशिलवार यादी तात्काळ सादर करावी अन्यथा संबंधित सहा.अभियंता (घकव्य) यांना जबाबदार धरण्यात येईल व त्याबाबतचा आढावा अति.आयुक्त (शहर) यांच्याकडे सादर केला जाईल याची नोंद घ्यावी.

उपप्रमुख अभियंता(घकव्य)प्रचालन

विभागीय सहा. अभियंता(घकव्य) ए ते 'टी' विभाग

3677/10
20-8-2015

प्रत - कार्य.अभियंता(घकव्य) परि-1,2,3,4,5,6,7

याबाबत आपण स्वतः जातील तसे घालून विभागीय स्तरावर प्रगत परिसर गटाबाबत होत असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घ्यावा व आपल्या परिसरातील विभागीय अहवाल सादर करावा.

D:\vap\Di\ChE(SWM)\Marathi (170)

(SP)

1259

उपप्रमुख अभियंता(घकव्य)प्रचालन

26.8.15

उपप्रमुख अभियंता(घकव्य)प्रचालन

26.8.15

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

(Solid Waste Management Department)

Ch.E. / SWM / 23374 dated. **30 MAR 2015**

ALM Circular

As per AMC (City)'s directions, the A.E (SWM) in respective wards are directed to ensure that all the wet and dry waste should be collected separately and ALMs in all the wards be informed about the Dry Waste collection vehicles provided in their locality.

- Information about wet and dry waste should be made available to ALMs for awareness in their areas.
- All the ALMs should get facility of dry waste collection vehicles on alternative dates.
- All ALMs should be informed in writing of the Dry Waste Vehicle (DWV) service, prior to starting of dry waste collection vehicles.
- Sticker or notice should be displayed in each ALM about the days of week when the vehicle will be going to collect dry waste from respective ALM.
- Tentative timing of the DWV, cell no of the vehicle operator and the section J.O should be given to all ALMs.
- Dry Waste Vehicle (DWV) should have fixed route which should cover all ALMs, Commercial organization, Malls and Restaurants in their areas.
- Training to be conducted for section JO and Mukadam about dry and wet waste segregation in all wards
- Sensitization programme about waste segregation and dry waste collection should be conducted in all wards for all ALMs.
- Segregation should be encouraged at all ALMs level and Cooperative society level.
- Section J.O to encourage dormant ALMs to start segregation and see that they follow segregation of waste "at source".
- All A.E shall submit the ALM list of their respective wards to Dy.Ch.E(SWM) Opn., latest by 10th of April 2015.

Please treat this as "**Most Urgent**" and submit compliance report about your route plan and information of Dry waste Collection vehicle given to ALMs by 15th of April 2015.

Asst. Comm. (A to T)
Dy.Ch.E(SWM) Opn
Ex. Eng (SWM) Zone 1 to 7
A.E (SWM) (A to T) D
AHS (SWM) (A to T)
D.S.D(R)

5/25/2015
26/1314

क्रमांक प्र.अभि./घ.क.व्य. 23374
दि. 31-03-15
प्रत आपल्या माहिती आणि योग्य त्या कार्यवाही करीता रवाना
उप प्रमुख अभि.(घ.क.व्य.).....
सहा.अभि.(घ.क.व्य.).....
स.मु.प. (वाळी) शहर, प/उप, पु/उप.
उप मु. पर्य.(घ.क.व्य.) परि.....
कार्य.अभि.(परि).....
प्रशा.अधि.(घ.क.व्य.).....

प्रशा. अधि. (घ.क.व्य.)

25/3/15
Chief Engineer (SWM)



MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI
SOLID WASTE MANAGEMENT

Amc/C/3729
19-1-15

Circular

Sub: Modifications in the guidelines as per ALMs Manual.

The ALM concept is an arrangement for cooperation between MCGM and citizens groups. The main purpose of ALMs was segregation of waste and Zero waste at society level for clean and safe neighborhood.

In order to improve the efficiency of this partnership between ALMs and MCGM, following guidelines are issued in addition to procedures laid in the ALM manual. These additional procedures are as per MC's direction in the review meeting held on 30.10.14.

Guidelines for existing ALM's

1. Sectional J.O. should inspect and check segregation of waste at source by each ALM.
2. The ALM's which are segregating waste at source should be registered at ward level & these registered ALMs should be issued identity cards.
3. Only Registered ALMs who are segregating waste and supporting MCGM in reducing waste should be called for bi-monthly ALM meetings with Asstt. Commissioner.
4. Asstt. Commissioner should ensure regular service and scheduled time of dry waste collection vehicle to the ALMs which are segregating waste at source.
5. Ward office should inform schedule of day & timing of services of dry waste vehicle should be informed to the ALMs in advance. The contact nos. of wards SWM officers i.e. A.E., AHS., M.L.J.O. and sectional J.O. should also be provided to the ALMs.
6. Sectional J.O will visit these ALM's at least once in a month and make a note in the ALM register maintained by ALMs.
7. JO should do hand holding activities in ALM's which are dormant and encourage, emphasis on segregating of waste at society level in their respective section.
8. Zonal Dy. Munt. Commissioner shall empowered to de-register the ALMs if Asstt. Commissioner reports non-segregation of wastes by the ALMs at local level.

Guidelines for formation of new ALM's.

1. Asstt. Commissioner should encourage the activity of source segregation work at society level through section J.O. by forming new ALMs.
2. Our Section J.O. should encourage wet waste composting at society level as many places as possible.
3. Each J.O. should encourage Cooperative .Housing .Societies to form at least one ALM in 2 months in their respective section.
4. Section J.O. shall monitor the performance of segregation being done by ALM at the society level for 2 to 3 months & report in this respect is to be submitted to AHS.
5. On the performance report of the section J.O./AHS regarding segregation being carried out by the ALM at source, the ALM shall be registered and identity card shall be issued by Asstt. Commissioner of the respective ward.

By following the above guidelines the segregation of waste will increase at society level and hence it will reduce waste going to the dumping sites. All Asstt. Commissioners are instructed to see that the Google forms for the ALM /NGO activity which is already e-mail to all wards are completed and sent at the earliest.

Asst. Comm. ^D Ward
DMC (SWM)
DMC Zonal -I, II, III, IV, V, VI, VII
Dy.CH.Eng.(SWM)Op.
Ex.Eng.(SWM) Z -I, II, III, IV, V, VI, VII
Nodal Officer ALM/ NGO Activity



Pallani
A.M.C. (SWM) 11/15

PAPERS ARE SCANNED THROUGH
E-OFFICE UNDER No.112606/15/D
DATED. 22/01/15.....

(Selsam)

H. C. (DESPATCH)
'D' WARD